ASIT C. MEHTA FINANCIAL SERVICES LTD.

Registered Office: 'Pantomath Nucleus House', Saki Vihar Road, Andheri (East), Mumbai 400072, Maharashtra, INDIA Tel.: 022 - 61325757 / 28583333 • Email Id: investorgrievance@acmfsl.co.in Website: www.acmfsl.com • CIN: L65900MH1984PLC091326

November 01, 2024

To, BSE Limited Corporate Listing Department P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

Scrip Code: 530723

Madam / Sir,

Subject: Submission of newspaper advertisements w.r.t. the un-audited financial results of the Company for the quarter and half year ended September 30, 2024.

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015, enclosed herewith the copies of newspaper advertisements w.r.t. the un-audited financial results of the Company for the quarter and half year ended September 30, 2024, published on October 31, 2024 in Financial Express (English) and Mumbai Lakshadweep (Marathi) Newspapers.

Kindly take the above on record.

Thanking you,

For Asit C. Mehta Financial Services Limited

Puspraj R. Pandey Company Secretary & Compliance Officer ICSI Membership No.: A38542

Place: Mumbai

Enclosed: As Above



Stubble burning fine may go up



As per the existing norms, farmers with less than two acres of land holding have to cough up ₹2,500 for burning paddy stubble

NIKHIL GHANEKAR

THE UNION ENVIRONMENT ministry is discussing plans to increase environmental compensation or penalty imposed on farmers for stub-ble burning and likely revise the rules empowering the Commission for Air Quality

the rules empowering the Commission for Air Quality Management (CAQM) to impose such fines.

The ministry is consulting the ministry of law and justice on whether it could forgo the process of placing a draft of the revised rules for 60 days inviting comments from the public, before noti-fying it. Sources said that this was being explored since peak-stubble burning season is upon Delhi-NCR.

"We are considering doubling the existing compensation antix which is based on the extent of land holdings," a highly-placed source from the MOFFCC said.

According to the existing compensations artix which is based on the extent of land holdings," a highly-placed source from the MOFFCC said.

According to the existing norms, farmers with less than two acress of and holding have to cough up 22,500 for burn-

to cough up ₹2,500 for burn-ing paddy stubble,₹5,000 for

ing paddy stubble, 25,000 for those with two-five acres and 215,000 for those with two-five acres and 215,000 for those with more than five acres. On October 23, the Supreme Court had pulled up the Centre for making the environment protection law "toothlees", and said the provision under the CAQM Act, which deals with the penalty for stubble burning, was not being implemented. Additional Solicitor General Aishways Bhati pointed out that over 1,000 cases of stubble burning have taken place in several districts of Punjab like Amritsan, Feroespur, Patala, Sangrur, Taran Taran.

The top court had also pulled up the Centre for not giving effect to provisions of the Jan Vishwas Act, 2023, which had decriminalised environmental offences under the Environment Protection Act, Air Act and WaterAct.

On October 16, the top court had pulled up the Punjab and Haryana governments over the non-prosecution of violators in stubble burning cases.

tion of violators in stubble burning cases.
Currently, the CAQM has adopted the formula laid down by the NGT for imposing penalties on farmers for stubble burning. The CAQM also has the aid of the Commission for Air Quality Management in the National Capital Region and Adjoining Areas (Imposition, Collection and Utilization of Environmental Compensation of Stubble Burning Rules, 2023 and section 15 of the CAQM Act, 2021, empowers it too-lect an environmental compensation.

During the hearing on Carbon State Capital States of the Capital States

pensation.
During the hearing on October 23, in which the chief secretaries of Punjab and Haryana governments were present, the apex court directed the Centre to take action under Section 15 of the CAQM-AC, 2021. "Unless proper exercise of power under Section 15 of the Actis made, there cannot be any effective action against the wrongdoers. We expect the Government to take action within two weeks from Government to take action within two weeks from today," a bench of Justices Abhay S Oka, Ahsanuddin Amanullah and Augustine George Masih said in the order. The court will take up the air pollution matter again on November 4.

India saw drop in TB cases & deaths in 2023: WHO report

INDIA REPORTED A slight decrease in the estimated number of tuberculosis (TB) cases and deaths in 2023, but remains far from its elimination targets, according to the Global TB Report released by the World Health Organisa-

tion on Tuesday. poses a greater risk of spread-Globally, 8.2 million peo-ing resistant strains.

uonon tuesday.
Globally, 8.2 million people were diagnosed with Tablast year — highest anumber recorder degam monitoring in 1995 — and the gam monitoring in 1995 — a

when the country saw an esti-mated 2.82 million cases and

mated 2.82 million cases and 331,000 deaths (see chart). Between 2015 and 2023, India reported an 18% decrease in TR cases — still a long way from the WHO's target of a 50% reduction by 2025. Similarly, TB deaths declined by 2.4% over the same period, falling short of the 75% reduction target set for 2025, according to the WHO report.

specially for India, which has set an ambitious goal of elim-inating TB by 2025, five years ahead of the global target. Importantly, India is esti-mated to have accounted for 27% of the world's cases of multi-drug-resistant. TB, multi-drug-resistant TB, which is harder to treat, requires longer therapy, and

ated treatment for 85% of those diagnosed. Among the 30 countries with the highest TBburden, India is among the seven that have over 80 per cent treatment coverage. "The two countries that made the biggest contribu-tions to the global rebound in the reported number of peo-ple newly diagnosed with TB in 2022 and 2023 were India and Indiagnosis which they they and Indonesia, which together accounted for 45% of the increase between 2021 and 2023," says the report.

Building, 8° Floor, 'A' Wing, C-14, G Block, SKC, arabank.com • Website: www.canarabank.com Date: 25:10:202 Regd, Post with Ack, Du

Hrs. Autha Kamari Bamary, Rittle 2021, C.M. Seupragonou S. Socio S.M. Shaylar. Nike Murral.
Mahandrini-4-10 210 bib. 2021, L.O.M. Seupragonou S. Socio S.M. Shaylar. Nike Murral.
Mahandrini-4-10 210 bib. 2021, L.O.M. Seupragonou S. Socio S.M. Shaylar. Nike Murral.
Mahandrini-4-10 210 bib. 2021, L.O.M. Seupragonou S. Socio S.M. Shaylar. Nike Murral.
Mahandrini-4-10 210 bib. Seupragonou S.M. Seupragonou S. Socio S.M. Seupragonou S. Sovie S.M. Seupragonou S. Sovie S.M. Seupragonou S. Sovie S.M. Seupragonou S. Sovie S.M. Seupragonou S.M. Seupragonou

funded Tearly Six and Four Pains (1991) and interest stated fements while 50 days from the care of cert of the stated order. On the care of the cert o

Sourced Source.

Sourced Source Sourc

Place : Mumbai Date : October 30, 2024

ASIT C. MEHTA FINANCIAL SERVICES LIMITED


Tel: 002-28583333 Email: investorgrievance@acmfsl.co.in Website: www.acmfsl.com

EXTRACT OF THE STATEMENT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2024 (Rs. in Lakh)										
		Standalone				Consolidated				
Sr. No.	Particulars	Quarter ended	Corresponding 3 months ended in the previous year	Half Year ended	Corresponding Half Year ended in the previous year	Quarter ended	Corresponding 3 months ended in the previous year	Half Year ended	Corresponding Half Year ended in the previous year	
		30.09.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	
1.	Total Income from Operations (Net)	114.57	104.02	228.69	239.53	1,480.71	1,100.23	2,776.72	1,830.22	
2.	Net Profit / (Loss) for the period									
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(57,65)	(174,06)	(107,96)	(292,48)	(45,19)	(235,41)	(242,95)	(684,09)	
3,	Net Profit / (Loss) for the period before tax		' '							
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(57.65)	(174.06)	(107.96)	(292.48)	(45.19)	(235.41)	(242.95)	(684.09)	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax									
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(57,65)	(174,06)	(108,03)	(292,48)	(33,06)	(236,01)	(224,61)	(674,46)	
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising									
	Profit / (Loss) for the period (after tax) and Other									
	Comprehensive Income (after tax)]	(57.13)	(173.17)	(106.54)	(290.74)	268.43	(288.10)	106.95	(737.10)	
6.	Equity Share Capital (Face value of Rs.10/-)	824.60	495.26	824.60	495.26	824.60	495.26	824.60	495.26	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the									
	Audited Balance Sheet of the previous year)	-	-		-					
8.	Earnings Per Share (of Rs. 10/-each)									
	(for continuing and discontinued operations)									
	1.Basic:	(0.70)	(3.51)	(1.31)	(5.91)	(0.40)	(4.77)	(2.72)	(13.62)	
	2.Diluted:	(0.70)	(3.51)	(1.31)	(5.91)	(0.40)	(4.77)	(2.72)	(13.62)	
Notes:										

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results stow with the above recruising surface responsions 3.0 view eCut juvening surface. The Registerious Registeri





इस्रायली हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार

मतदारांची ओळख पटविण्यासाठी

१२ पुरावे धरले जाणार आहेत ग्राह्य

मात्र जे पटविण्यासाठी

पुरावे

ओळखपत्र केंद्रावर सादर

करता येणार आहे, अशी

शकत नाहीत अशा माहिती

दिली मतदारांना त्यांची

ओळखपत्राच्या व्यतिरिक्त

आधार कार्ड. मनरेगा जॉब

कार्ड, बैंक,पोस्ट ऑफिस

यांनी जारी केलेल्या

छायाचित्रासह पासबुक,

कामगार मंत्रालयाच्या

आरोग्य

कार्ड

योजनेंतर्गत

विमा रमाटे

सादर

करू

करू

आयोगाने

मतदार

दि.३० छायाचित्रासह

ओळखपत्र

छायाचित्रासह

(EPIC)

निवडणूक

ओळख आहे.

सार्वत्रिक

मतढान

ओळख

देण्यात

देण्यासाठी

आयोगाने

महाराष्ट्र

करिता

नोव्हेंबर

प्रक्रिया

दीपावलीनिमित्त जैन

मंदिरात दिव्यांची रोषणाई

तेजोमय प्रकाश पसरविणाऱ्या दीपावलीनिमित्त

येथील राम नाक्यावरील जैन मंदिरात उद्या, दि. ३१

ऑक्टोबरपासून २ नोव्हेंबरपर्यंत तीन दिवस रंगावली

हर-तकौशल्यातून साकारलेल्या अप्रतिम रंगावली

हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे. धार्मिक

माहितीबरोबरच सामाजिक जाणिवा अधोरेखित

करणाऱ्या या रगावली रत्नागिरीकराच्या पसतीस

उतरतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला

आहे. दि. ३१ ऑक्टोबरपासून २ नोव्हेंबरपर्यंत तीन

दिवस संध्याकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे प्रदर्शन

व जैन मंदिर खुले असणार आहे. प्रदर्शन सर्वधर्मीय

अंगीकारलेले पूज्य प्रभुप्रेमशेखर विजयजी महाराज

व पूज्य योगदृष्टिशेखर विजयजी महाराज यांचा या

वर्षीच्या चातुर्मासानिमित्त रत्नागिरीत मुक्काम आहे.

त्यांच्याच प्रेरणेने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले

आहे. त्यांच्याही दर्शनाचा लाभ सर्वधर्मीय भाविकांनी

घ्यावा, असे आवाहन श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक

संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी केले आहे.

रत्नागिरीतून जैन दीक्षा ग्रहण करून साधूजीवन

प्रख्यात रांगोळीकार राहुल कळंबटे यांच्या

प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

लोकांसाठी खुले राहणार आहे.

रत्नागिरी, दि.३० : अंधकार दूर करून

छायाचित्रासह

केढावर त्यांची

विधानसभा

निवडणूक-२०२४

केंद्रावर आपली

ओळखपत्राशिवाय इतर १२

प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले

जाणार असल्याचे आदेश

50

पार पडणार आहे. ज्या

मतदार ओळखपत्र देण्यात

आहेत.

मतदानावेळी

पटवून

मतदारांना

आलेल्या

निवडणूक

विधानसभा

जिल्ह्यात

मतदारांना

मतदान

ओळख

निवडणूक-२०२४

देर अल-बालाह, दि.३० : इस्रायलने मंगळवारी पहाटे गाझाच्या उत्तर भागातील विस्थापित पॅलेस्टिनी नागरिकांनी आश्य घेतलेल्या पाच मजली इमारतीवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे ६० लोकांचा मृत्यू झाला असून त्यात निम्म्यापेक्षा अधिक महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे, अशी माहिती गाझाच्या आरोग्य खात्याने दिली आहे. या हल्ल्यामुळे इस्रायल-गाझा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर हिजबुल्लाहने हसन नसरल्लाह यांच्या मृत्यूनंतर शेख नइम कासीम यांची नेते म्हणून निवड केली आहे. हिजबुल्लाहने सांगितले की, नसरल्लाह यांच्या धोरणांनुसारच इस्रायलविरोधातील संघर्ष सुरू ठेवला जाईल. यासोबतच इस्रायली संसदेने नुकताच एक कायदा मंजूर केला आहे. त्यामध्ये पॅलेस्टिनी

निर्वासितांच्या मदतीसाठी UNRWA या यूनायटेड नेशन्सच्या संघटनेला इस्रायलमध्ये काम करण्यास मनाई केली आहे.

इस्रायलने **UNRWA** दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केला. मात्र UNRWAZo याचा स्पष्ट इन्कार केला आहे. या हल्लुयानंतर हिजबुल्लाहने शेख नइम कासीम यांची नेते म्हणून नियुक्ती केल्याचे जाहीर केले. इस्रायलविरुद्धचा संघर्ष कायम ठेवणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. हिजबुल्लाहच्या स्थापनेपासूनच (१९८२) ही संघटना इस्रायलच्या विरोधात राहिली आहे. या घटनांमुळे इस्रायल आणि पॅलेस्टिनी गटांमधील संघर्ष वाढत चालला आहे. नागरिकांच्या जीवितहानीमुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने मध्यरःथीची मागणी केली आहे.

मतदार पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल

नॅशनल

रमार्ट

दस्तऐवज,

कंपन्यांनी

ओळखपत्र.

ऑफ इंडिया यांच्याद्वारा

रजिस्टर अंतर्गत निर्गमित

पासपोर्ट, फोटोसह पेन्शन

केलेले

दारांना देण्यात आलेले

अधिकृत ओळखपत्र हे

पुरावे सादर करता येऊ

जाहीर सूचना

येथे सचना टेण्यात येत आहे की, स्वर्गीय श्री. भिखुभाः

मजला, बाबा रिजेन्सी कोहौसो., अविभाजीत क्षेत्रफठ

प्रमारे XE.९३+११.E१ चौ.मी. बिल्टअप. बिगरशेत जमी

लॉट सर्व्हे क्र.३०, हिस्सा क्र.१+२+४ए, गाव मोरे

तालुका वसई, जिल्हा पालघर, वसई विरार महानगरपालिका

ालासोपारा येथील वसई ३ येथील उपनिबंधकांच्या मर्यादेत

नघर-४०१२०९ येथील जागेचे मालक होते, यांचे दिनां

०६.०६.२०२० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांच

कायदेशीर वारसदार आणि दावेदार **१. श्रीमती हेतल भिखुभा**

पांचाल (विधवा पत्नी), २) श्री. प्रतिक भिखुभाई पांचात

(मुलगा) हे आहेत. आता सदर कायदेशीर वारसदारांना सद फ्लॅटबाबत तृतीय पक्ष अधिकार करुन विक्री/हस्तांतः

करण्याचा इच्छा आहे. जर कोणा व्यक्तीस, शासकीय प्राधिकरण, बँका, वित्तीय संस्था इत्यादींना येथे कळविण्यात येत आहे की, जर सदर

म्लॅटबाबत दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा सदर सूचन

प्रकाशन तारखेपासून १५ दिवसात माझ्याकडे कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, सदर फ्लॅटवर कोणताही दावा नाही आणि पुढे कोणताही दावा विचारात घेतला

दकान क्र.१०, ब्लोसम कोहौसो., संत निरंकारी भवनाच्य

ढे, ओस्तवाल नगरी, नालासोपारा (पुर्व), ता. वसई, जि

PUBLIC NOTICE

ne District Court Of Shegaon, Civil Judge Junio

Division has by order and Judgement of 12t

June 2024 rejected the application for heirship by 1) Ismail Nazir Shakoor 2) Riyad Rashid

Omerbhov 3) Roohi Omerbhov Jaikishen to be

declared as heirs to the properties in the name of

Ismail N. Shakoor, Riyad R. Ömerbhoy and Roohi Omerbhoy Jaikishen have no rights of an

kind in the properties owned by Aboobakar Abdul Rehman Begmohamed and his direct

descendants in the Begmohamed Family. An

ersons or corporation dealing with the forementioned three illegal claimants to

Begmohamed family property are notified of the 12.06.2024 Court Judgement against them. The Judgement of 12.06.2024 is right - in - rem and

orance of the same is dealt with by the law as no

excuse or bonafide defence. Legal and punitive

consequences will follow for dealings with Ismai Shakoor, Riyad Omerbhoy and Roohi Omerbhoy

Jaikishen in respect of any property in the name of Aboobakar Abdul Rehman Begmohamed or any other Begmohamed descendant . Public is

varned that any prior dealing with the three

isqualified persons is also actionable as withou

Dated this 31st day of October 2024 Sd/

Cawasji Patel Street, Fort Mumbai 400001

lue care and caution

Aboobakar Abdul Rehman Begmohamed.

वकील उच्च न्यायालय

जाणार नाही. दिनांक: ३१.१०.२०२४

पांचाल हे फ्लॅट क्र.१०२, बी विंग,

कार्ड,

सरकार-सार्वजनिक

उपक्रम-पब्लिक

पॉप्यूलेशन

भारतीय

केंद्र-राज्य

लिमिटेड

कर्मचाऱ्यांना

आमढारांना

hat Mr. Deep Dhanwant Singh Bhalla is owner of Flat No. C-20/001, Mayu

owner of Flat No. C-20/001, Mayur Shantinagar Co-operative Housing Society Ltd., Sector-2, Shanti Nagar, Mira Road (East), Dist. Thane - 401107. Mr. Chunilal Dudabhai Shah was co-owner of the above said flat and member of the Mayur Shanti nagar Co-operative Housing Society Ltd. along with Mrs. Shantiben C. Shah and Mr. Chunilal Dudabhai Shah died intestate on 18/12/2011 and the society transferred the PUBLIC NOTICE tice is nereby given to the public that client MR, CHANDRAKANT JANARDAN NAIK, has applied for loan on Flat No. 205, in building no. 3, in Ramaji S.R.A. Co Operative housing 18/12/2011 and the society transferred th society Ltd. situated on plot of land bearing C.T.S. no. 128 A/45 part, Village Kandivali Taluka Borivali, District Mumbai individed shares and interest in the capital undivided shares and interest in the capitally property of the society belonging to the deceased in the name of Mrs. Shantiben C. Shah, after completing the requisite formalities under the provisions of the Maharashtra Co-op. Societies Act. Mrs. Shantiben C. Shah became the sole owner of the above said flat. Mrs. Shantiben C. Shah sold the above said flat to Mrs. Raj Rani Dhanwant Sinch Rhalla & Mr. Deen Dhanwant Sinch Rhalla & Mr. Deen Suburban, hereinafter referred to as said flat, the said flat was allotted by S.R.A under Slum Rehabilitation Scheme to my client as legal heir of late Sulochana Janardan Naik, whose name was mentioned as eligible in annexure II, of Dhanwant Singh Bhalla & Mr. Deep Dhanwant Singh Bhalla by and under a registered Agreement for Sale dated said Slum Rehabilitation scheme, who lied on 19.10.2012 at Mumbai If any person /s having any claim, right, title or interest on the said flat by way of sale, conveyance, gift, exchange, inheritance, mortgage, Charge, lease, succession and /or any manner whatsoever should intimate the same to registered Agreement for Sale dated 28/11/2014 and the society already transferred the above said flat to the name of the purchasers. Claims and objections are hereby invited from the legal heirs and successors of the deceased Mr. Chunilal Dudabbai Shah if any, for previous transfers of shares and interest in the capital/more ty of undersigned in writing with supporting documents within 7 days from the date of f shares and interest in the capital/property of he society and the sale transaction in respec publication of this notice at the address hin period of 15 days from the publication provided hereunder and after expiry of 7

of this notice failing which any claim objection will not be considered. K. R. TIWARI (ADVOCATE) Shop No. 14, A - 5, Sector - 7, Shantinagar Mira Road, Dist. Thane 401107

PUBLIC NOTICE

जाहीर नोटीस

सवना ह्याद्वारे देण्यात येत आहे की श्रीमती सम्प्रवती **आबा करंजकर** ह्या सदनिका क्रमांक ६०९, ६ वा मजला, दत्तगुरु (अंधेरी) एस. आर ए. को. ऑप. हौ. सो. लि. सिझ रोड, अंबोली, अंधेरी (पश्चिम), मुंबई- ४०० ०५८ च्या सदस्य असून त्यांचे १९/०७/२००५ रोजी निधन झाले आहे आणि त्यांचे पती **श्री आबा जी. करंजकर** ह्यांचे देखी २१/०/,१९७५ रोजी निधन झाले आहे तर त्यांचा मलगा श्री चंद्रकांत आबा करंजकर ह्यांचे देखील २९/०८/२०१४ रोजी निधन झाले आहे आणि त्यांचा मुलगा **श्री भास्कर आब** करंजकर ह्यांचे देखील २५/०७/१९८७ रोजी निधन झाले आहे आणि त्यांची सन **श्रीमती प्रभावती भास्क करंजकर** ह्यांचे देखील १४/०७/२०२४ रोजी निधन झात आहे आणि त्यांची मुलगी श्रीमती लीला मधू जोगळे (लग्नाचे अगोदर - लीला आबा करंजकर) ह्यांचे देखील /०७/२०२० रोजी निधन झाले आहे आणि त्यांचा जवा **श्री मधू गोविंद जोगळे** ह्यांचे देखील १२/०४/१९८० रोजी निधन झाले आहे ह्यांनी सोसायटी कडे १००% सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे आणि त्यांची सून म्हणजेच **(१) श्रीमती ज्योती चंद्रकांत करंजकर,** ह्यांने त्यांचा नातू म्हणजेच (२) श्री अभिषेक चंद्रकांत करंजकर, ह्यांनी त्यांचा नातू म्हणजेच (३) श्री चैतन्य चंद्रकांत करंजकर, ह्यांनी त्यांचा नातू म्हणजेच (४) श्री योगेश भास्कर करंजकर, ह्यांनी त्यांचा नात म्हणजेच (५ **श्री विकास भास्कर करंजकर,** ह्यांनी त्यांची नात म्हणजेच (६) श्रीमती साक्षी सुहास भिल्लारे (लग्नाचे **आोटर - भारती भारकर करंजकर)** हाांनी त्यांचा नात म्हणजेंच **(७) श्री सुनील मधू जोगळे** आणि ह्यांनी त्यांर्च नात म्हणजेच **(८) श्रीमती सुनिता गोपाळ पंड्या (लग्राचे अगोदर - सनिता मध जोगळे)** ह्यांच्या नावे असे . की सोसायटीच्या उपविधीनुसार ह्याद्वारे मयत सदस्याचा भाग आणि स्वारस्याचा हस्तांतरनासाठी सद जाहिरातीच्या प्रसिद्धीपासन १५ दिवसांच्या आत दावे आणि हरकती मागवीत आहेत आणि जर सदर कालावधीमध्ये लेखी स्वरूपात दावे / हरकती प्राप्त न झाल्यास सोसायटी मयत सदस्याचे भाग आणि स्वारस

. हस्तांतरीत करण्यास मुक्त असेल. निम्नस्वाक्षरीकर किंवा दिनांक: ३१/१०/२०२४ **अँडव्होकेट उच्च न्यायालय**

Residential Flat i.e. Flat No. 33, Thir

Floor, C Wing, Kanyakumari Co-operative Housing Society Limited, Sir. M V Road

Andheri East, Mumbai 400069

admeasuring 880 square feet built-up area

e. 81.78 square meters built-up area

situated on the land bearing C.T.S. Number

662 of Village – Andheri, in Mumbai Sub

Urban District, in the Municipal jurisdiction of

K East ward (hereinafter referred to as "the

It is informed to me that Original documents

ertaining to said Flat i.e. 1) Original Share

Certificate bearing Share Certificate

Number 92, consisting of five shares of Rs

50/- each having distinctive number 000456

to 000460, dated 15th August, 1979, 2)

Original allotment letter from Society i

favour of Mr. Trilokinath S. Rastogi, has

Jaimala Trilokinath Rastogi, lodged Police

N.C./F.I.R. in Lost Property Register bearing

Entry No. 131439. Dated, 30/10/2024, with

All persons having or claiming any right, titl

interest, claim and demand of whatsoever

nature into or upon the said Flat or any part

thereof by way of sale, gift, lease, lier

release, charge, trust, mortgage

naintenance, easement or otherwise

howsoever and/or against the owner is

ereby required to make the same known i

writing to the undersigned supported with the original documents at Shop No 5,

Building No. 9, Varma Nagar CHSL, Azad

Road, Andheri East, Mumbai 400069, withir

14 days from the date of publication of this

notice failing which, the claims etc. if any of

such person(s) shall be considered to have

heen waived and/or abandoned and the

owner shall be at liberty to sell/transfer the

Advocate High Court. Registration No. MAH/5683/2021.

SMEET VIJAY SHAH,

Place: Mumbai. Date : 31st October, 2024.

een lost or misplaced for which

Andheri East Police Station, Mumbai.

ऑफिस नं १, अष्टविनायक कार्यालय, बांद्रा

गरतीय नागरीक, निवासी पत्ता: **सदनिका क्र.४०३, ४था** ाजला, पांडुरंग सदन को-ऑप.हौ.सो.लि., निराबाई कोर्ट समोर, बांद्रा (पूर्व), मुंबई- ४०००५९. गटील मार्ग, मनवेल पाडा रोड, विरार पुर्व, ता. वसई **जि. पालघर-४०१३०५** येथे ऐच्छिकरित्या नमुद करी आहे की: **PUBLIC NOTICE** माझे अशील **श्री. गणेश सुरेश पवार** यांनी पुढे नमुद केर्त TAKE NOTICE THAT, I am investigating the unencumbered right, title and interest of Mrs Jaimala Trilokinath Rastogi, who is owner of

आहे की, सदनिका क्र.४०३, ४था मजला, पांडुरंग सदन भाणि नंतर **पांडुरंग सदन को-ऑप.हौ.सो.लि.** म्हणू तात इमारत ही नोंद सोसायटी**, क्षेत्रफळ ४५.०५ चौ.मी**. बेल्टअप क्षेत्र अर्थात ४८५ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, सर्व्हे क.१२५. हिस्सा क.४. सर्व्हे क.१२५. हिस्सा क.७ ह तागा माझे अशील **श्री. गणेश सुरेश पवार** यांनी प्रवर्तक, बेल्डर अर्थात मे. महालक्ष्मी डेव्हलपर्स, त्यांचे माल **थ्री. प्रकाश दगडु जाधव** यांच्याकडून नोंद दस्तावेज क्र.५९१ १०१२ असलेले दिनांक १७.०१.२०१२ रोजीच्या विव्र हरारनामानुसार खरेदी केले होते.

days of notice period any claim from any person or public will not be entertained

Adv. SHEKHAR L. DUDHE

902, Pancharatna 'C' CHS Ltd, Bldg. No.59C, New Mhada Tower, C.S.R. Complex, Ekta Nagar, Kandivali (W) Mumbai- 400067

जाहीर सूचना

पलजा या फ्लॅट क्र.बी / १०१, क्षेत्रफळ समारे ४४० चौ.फ

बिल्टअप) क्षेत्र, १ला मजला, वल्लभ शीतल शॉपिंग से

मो–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञा

मारत, नोंद्रणी क्र.टीएनए/एचएसजी/टीसी/२०४८७

. २९, अनुक्रमांक १४१ ते १४५. बी.पी. रोड. भार्दंट

(पर्व), तालका व जिल्हा ठाणे-४०११०५ येथील जागेच

-लक आहेत. **मे. शीतल कन्स्ट्रक्शन कंपनी** आणि श्री

गदीप बलवंतसिंग सलुजा व श्रीमती गुरींदर जगदी

प्र**लुजा** यांच्या दरम्यान **दिनांक ११.१**०.२००४ रोजीच

ु रारनामा झाला होता. **श्री. जगदीप बलवंतसिंग सलुज**

ांचे २०.०९.२०१० रोजी निधन झाले. त्यांच्या पश्च

यांचे कायदेशीर वारसदार <mark>१) श्रीमती गुरींदर जगदीप सलुज</mark>

(पत्नी), २) कुमारी वरुनदीप जगदीप सलुजा (मुलगी)

हमारी वरुनदीप जगदीप सलुजा व श्री. गुरुकरण सलुज

. गंनी त्यांचे अधिकार व शेअर **श्रीमती गरींदर जगदी**ए

प्र**लुजा** यांच्या नावे हस्तांतर केले आणि आता त्या स

ार कोणा व्यक्तीस, बँकेस, वित्तीय संस्थेस, वैयक्तिव

. हेपनी संस्था दत्यादींना काही टावा असल्यास त्यांने

नेखी स्वरुपात दस्तावेजी पुराव्यांसह त्यांचे आक्षेप सद

नूचनेच्या तारखेपासून **१४ दिवसांत** कळवावेत. अन्यथ

. शा व्यक्तींचे टावा मटर फ्लॅंट जागेवरील त्याग केल

n /१०९. भाईदया नगर 'बी' इमारत. नवघर रोड. भाईंद

जाहीर सूचना

मी येथे सुचित करीत आहे की, श्री. गणेश सुरेश पवार

दिलीप के. पांड्ये

(वकील उच्च न्यायालय

गहेत असे समजले जाईल याची नोंद घ्यावी

ॉटच्या १००% मालक आहेत

देनांक: ३१.१०.२०२४

(पूर्व), जिल्हा ठाणे-४०११०५

a ३) श्री. गुरुकरण सलुजा (मुलगा) हे आहेत आ

Place: Mumba

which may pleased be noted.

Date: 31/10/2024

ाझे अशील **श्री. गणेश सुरेश पवार** यांनी पुढे नमुद केले आहे की, अंधेरी क्षेत्रात प्रवास करतेवेळी **श्री. गणेश सुरेश ावार** यांच्याकडून मुळ भागप्रमाणपत्र चुकीने हरविले यांना पांडरंग महनमधील ४थ्या मजल्यावरील महनिक क.४०३ बाबत सोसायटीने दिले होते आणि नंतर **पांडुरं**ग पदन को – ऑप.हौ.सो.लि. म्हणून ज्ञात इमारत सोसाय ोंद झाल्यानंतर **अनक्रमांक १३१ ते १३५** असलेले **रुप** कर प्रत्येकीचे एकूण पाच शेअर्सकरिता भाग प्रमाण **क. २७ व सदस्य नोंदणी क्र. २७** देण्यात आले.

गझे अशील **श्री. गणेश सुरेश पवार** यांनी पुढे नमुद के भाहे की, दस्तावेज हरविल्यावर त्वरीत माझ्या अशिला अंधेरी **पोलीस ठाणे** येथे दिनांक २८.१०.२०२४ रोजी नापता तक्रार नोंद क्र.१३०४९०/२०२४ नुसार लाप

माझे अशील **श्री. गणेश सुरेश पवार** यांनी पुढे नमुद केले जिल्यावरील सदनिका क्र.४०३ बाबत सोसायटीने दिल होते आणि नंतर **पांडुरंग सदन को-ऑप.हौ.सो.लि** हणून ज्ञात इमारत सोसायटी नोंद, **क्षेत्रफळ ४५.०५ चौ.र्म** ल्टअप क्षेत्र अर्थात ४८५ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र या जागे ००% मालक आहेत. माझ्या अशिलांनी पुढे नमुद केले माहे की, माझे अशील हे सदर फ्लॅटचे १००% मालक सल्याने सोसायटीकडून दुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत

केले जाईल.

देनांक: ३१.१०.२०२४

..Plaintif

तर कोणा व्यक्तीम उपरोक्त मालकीत्वाबाबत काही आक्षे सल्यास त्यांनी लेखी पत्र खाली नमुद केलेल्या वकिलांकडे तदर सूचना प्रकाशनापासून **१५ दिवसांत** द्यावेत. जर **१** देवसांत कोणाहीकडून आक्षेप/तक्रारीबाबत पत्र प्राप्त ल्यास असे समजले जाईल की, उपरोक्त सदर सदनिकेक कोणतेही आक्षेप नाहीत आणि पढील प्रक्रिया पर्ण केल अंद निलम नागेण तेरे

(वकील उच्च न्यायालय मे. अथर्व असोसिए वेष्ण विहार कॉम्प्लेक्स, इमारत क्र.०६, फ्लॅट क्र.०१ नेहांजलीच्या मागे, मनवेलपाडा रोड, विरार (पुर्व), तालुका वर्सर्ड. जिल्हा पालघर-४०१३०५. **संपर्क: ९७६८७६८६४**।

ठिकाणः विरार पर

PUBLIC NOTICE By this Notice, Public in general is informed that my client **Mr. Deep Dhanwant Singl Bhalla** is owner of Flat No. C-20/001, Mayu

Bhalla is owner of Flat No. C-20/001, Mayur Shantinagar Co-operative Housing Society Ltd., Sector-2, Shanti Nagar, Mira Road (East), Dist. Thane-401107. Mr. Deep Dhanwant Singh Bhalla has lost, misplaced his predecessor's original Agreements for Sale i.e. (1) Agreement for Sale dated 21/10/1992 between Mr. Shaukatali Ihaveephai Charania and Mrs. Tarulata P. haverbhai Charania and Mrs. Tarulata I Rajpara, (2) Agreement for Sale date 7/01/1995 between Mrs. Tarulata P. Rajpa: and Mr. Lira K. Patel, (3) Agreement for Sal dated 25/09/1997 between Mr. Lira K. Pat and Mrs. Shubangi Ashok Bhaidkar & (4 Agreement for Sale dated 27/07/200 between Mrs. Shubangi Ashok Bhaidkar an Mr. Chunilal Dudabhai Shah & Mrs Shantiben C. Shah and the above sai reements for Sale are not traceable after aking proper search and efforts. Claims are bjections are hereby invited from the jectors, claimants having objection, clair n the basis of the above said lost Agreemen or Sale. The objectors, claimants ma intact to the undersioned within 15 day om the date of publication of this notice ong with documentary support in his/he teir claim failing which any claim objection will not be considered.

K. R. TIWARI (ADVOCATE

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT, I am investigating the nencumbered right, title and interest of 1) Mr. Punit Rastogi 2) Mrs. Jaimala Trilokinath Rastogi 3) Mrs. Dharini Rastogi, who are co owners of a Residential Flat i.e. Flat No. 34 Гhird Floor, С Wing, Kanyakumari Co operative Housing Society Limited, Sir. M V Road, Andheri East, Mumbai 400069 admeasuring 650 square feet built-up area i.e. 60.41 square meters built-up area, situated on the land bearing C.T.S. Number 662 of Village - Andheri, in Mumbai Sub Urban District, in the Municipal jurisdiction of 'K East ward (hereinafter referred to as "the said Flat").

It is informed to me that Original documents pertaining to said Flat i.e. 1) Original Share Certificate bearing Share Certificate Number 93, consisting of five shares of Rs 50/- each having distinctive number 000461 to 000465, dated 15th August, 1979, 2) Original allotment letter from Society in favour of Mrs. Mariamma George, has bee lost or misplaced for which Mr. Punit Rastogi, lodged Police N.C./F.I.R. in Lost Property Register bearing Entry No. 131446, Dated. 30/10/2024, with Andher East Police Station, Mumbai.

All persons having or claiming any right, title nterest, claim and demand of whatsoeve nature into or upon the said Flat or any par thereof by way of sale, gift, lease, lien, release, charge, trust, mortgage, maintenance, easement or otherwise howsoever and/or against the co-owners are hereby required to make the same known in writing to the undersigned supported with the original documents at Shop No 5, Building No. 9, Varma Naga CHSL, Azad Road, Andheri East, Mumbai 100069, within 14 days from the date of publication of this notice failing which, the claims etc. if any, of such person(s) shall be considered to have been waived and/or abandoned and the co-owners shall be a liberty to sell/transfer the said Flat.

SMEET VIJAY SHAH Advocate High Court Registration No. MAH/5683/2021 Place: Mumbai Date : 31st October, 2024

PUBLIC NOTICE

Sadhana Narashiwh Nabar, was a Co-owner/member of Bharat Vaisha Co-operating Housing Society Ltd. having address at, Building No.8 Pantnagar,Ghatkopar(East),Mumba - 400075, died on 17/05/2024 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objector o the transfer of the said shares an nterest of the deceased membe n the capital/property of the society within a period of days from the nublication of this notice, with opies of such documents and other proofs in support of his/her/thei claims/objections for transfer of shares and interest of the decease member in the capital/property o the society. If no claims/objection are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society such manner as is provided unde the bye-laws of the society. The by the society for transfer of shares and interest of the deceased nember in the capital/property o the society shall be dealt with in the the society shall be dealt with in the manner provided under the byelaws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the secretar of the society between 7 P.M. to 9 P.M. from the date of publication of the notice till the date of expir

of its period. For and on behalf of Vaishali Co-operating Housing Society Ltd., Hon. Secretary

Place: Mumbai Date: 31/10/2024

जाहीर नोटीस

सर्व संबंधितांस या जाहीर नोटीसदारे कळविण्यात येते कि. माझे अशिल श्री. आकाश वेंकटेश स्वार्म गणि श्री. सागर वेंकटेश स्वामी यांनी खालील मिळकत १) सैफ अ<mark>ली निझाम खान २) इम्रा</mark>न नेझामुद्दीन खान ३) हसन निझाम खान ४) निजामुद्दीन खान ५) शाहिद नेझामुद्दीन खान यांच्याकडू विकत घेण्याचे ठरवले आहे आणि गहाण ठेऊन पिरामल कॅपिटल आणि हौसिंग फायनान्स लिमिटेड कडन कर सविधेचा लाभ घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

. मेळकतीचे वर्णन पढीलप्रमाणे आहे : गावाचे नाव मौजे – नीलेमोरे, तालुका – वसई आणि , जिल्हा गलघर. **मिळकतीचे वर्णन :** सदनिका क्र. ७०५, ७ वा मजला, सी विंग, इमारती चे नाव – साई दीप टॉवर सोसायटीचे नाव – सार्ड दीप टॉवर को ऑप हौसिंग सो लि. सर्वे क्र. २५५ पार्ट ४. **क्षेत्रफळ** : ३६ .२१ चौ

तसेच पूर्वी सैफ अली निझाम खान आणि तबस्सुम बीबी यांनी वरील मिळकत दि. १९/०६/२०१७ रोर्ज इस्त क्रमांक पलर-२-२५६९-२०२१ द्वारे श्री. परमेंदर एच. सिंग यांच्याकडून विकत घेतली होती. नसेच तबस्सम् बीबी यांचे दि. ०८/०९/२०१७ रोजी निधन बाले व १) सैफ अली निबास खान (मलगा) । २ इम्रान नेझामुद्दीन खान (मुलगा), ३) हसन निझाम खान (मुलगा),४) शाहिद नेझामुद्दीन खान (मुलगा) ५ नेजामुद्दीन खान (पती) हे तबस्सुम बीबी यांचे वारसदार आहेत

सदर वर उल्लेख केलेल्या सदनिकेवर वर नमूद केलेल्या वारसदार शिवाय कोणाचाही कसल्याही प्रका इक्क अधिकार बोजा करार मदार गहाणखत व इतर काही हक्क अधिकार असतील तर सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत या दूरध्वनी क्रमांक ९८९०९४३५५५ वर कळवावे अथवा कागदपत्र माझे ऑफिस ३०१, तिसरा मजला, मातोश्री बिल्डींग, चिंतामणी ज्वेलर्स समोर, जांभळी नाका तलावपाळी ठाणे (पश्चिम), पिन – ४०० ६०२ येथे - सुपूर्त / जमा करावे. सदर नोटिशीस आजपासून ५ देवसांच्या आत कोणतीही हरकत न आल्यास, सदरच्या मालमत्तेवर/ दस्तावर कोणताही दावा नाही असे गृहीर

डॉ. सर्यकांत एस. भोसले. (वकील दिनांक : ३१/१०/२०२४ दुरध्वनी क्र : ९८९०९४३५५५

जाहीर सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की, श्री. वल्लभदास मगनलाल शहा हे हे भाग प्रमाणपत्र क्र. १७ अंतर्गत जारी केलेल्या विशिष्ट क्र. ७१ ते ७५ प्रत्येकी रू. ५०/- च्या ५ शेअर्सचे आणि फ्लॅट क्र.१०७. मोजमाप क्षेत्र सुमारे ५८० चौ. फूट. कार्पेट क्षेत्र, पहिल्या मजल्यावर, पार्ले कल्पतरु को-ऑप.हौ.सोसायटी लि. च्या भांडवल/ मालमत्तेतील, १४१, ए.डब्ल्यू. वर्तक मार्ग, विलेपार्ले (पूर्व), मुंबई - ४०००५७ चे मूळ मालक होते, जे सी.टी.एस.क्र.११०२ असलेल्या प्लॉटवर बांधकामित, विलेपार्ले (पूर्व) तालुका अंधेरी या गावात स्थित, त्यांचे दि. ०७.१२.२००१ रोजी मुंबई येथे निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी १) श्रीमती शकुंतला व्ही. शहा, त्यांचे ३ मुले २) श्री. हरेशकुमार व्ही. शाह, ३) श्री. दीपक व्ही. शहा आणि ४) श्री. मुकेश व्ही. शहा हे वारसाहकाच्या कायद्यानुसार त्यांचे एकमेव वारस आणि प्रतिनिधी म्हणून आहेत, ज्याद्वारे सदर ज्याद्वारे मृत व्यक्तीच्या नृत्यूच्या वेळी शासित होते. एक वारस **श्री. हरेशकुंमार व्ही. शाह यांचे दि.१९.८.१९८४ रोजी वह्नभदास एम. शहा यांच्या आधी निधन झाले,** त्यांच्या पश्चात, त्यांची पत्नी **१)** श्रीमती मंदा हरेश शहा, २) कु. फाल्गुनी हरेश शहा आणि सौ. अर्पिता हरेश शहा, हे वारसाहक्काच्या कायद्यानुसार त्यांचे एकमेव वारस आणि प्रतिनिधी म्हणून आहेत, ज्याद्वारे सदर ज्याद्वारे मृत व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी शासित होते. **दिवंगत वल्लभदास मगनलाल शाह** यांच्या वारसांपैको एक **श्री. दिपक व्ही. शाह** यांचे अविवाहित असताना दि.१७.०७.२०१९ रोजी निधन झाले. दिवंगत वल्लभदास मगनलाल शहा यांच्या वारसांनी आता त्या फ्लॅटच्या वास्तविक ताब्यामध्ये, मूळ शेअर सर्टिफिकेट हरवले/गहाळ झाले आहे आणि संदर्भात हरवल्याची तक्रार विलेपार्ले पोलीस ठाण्यात दि.१५.०९.२०२४ रोजी नोंदवण्यात आली आहे आणि आता दय्यम भाग प्रमाणपत्र जारी करण्यासाठी सोसायटीशी संपर्क साधला आहे.

कोणतीही व्यक्ती/संस्थेने कोणतेही करार, दस्तऐवज, उपरोक्त मालमत्ता आणि/किंवा त्याच्य कोणत्याही भागाच्या किंवा भागाच्या संदर्भात लेखन केले आहे आणि/किंवा त्याच्या संदर्भात कोणतेही कृत्य किंवा कागदपत्रे अंमलात आणली आहेत या संदर्भात विक्री, गहाण, टस्ट धारणाधिकार, ताबा, भेटवस्तू, वारसा, रिलीझ, लीज किंवा अन्यथा आणि/किंवा मूळ शेअर सर्टिफिकेट, काहीही असो /कोणत्याही स्वरूपाची याद्वारे कोणताही दावा किंवा आक्षेप असल्यास ही सूचना जारी केल्याच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत कागदोपत्री पुराव्यासह मला कळवावे, जर असे कोणतेही दावे किंवा मागणी. आक्षेप किंवा अडथळे इ. अशा कोणत्याही व्यक्तीकडन. द्वारे त्याच्यासाठी आणि /किंवा त्याच्या वतीने कोणत्याही प्रकारे विचार केले जाईल आणि सदर सोसायटी दय्यम भाग प्रमाणपत्र जारी करेल आणि सदर शेअर्स आणि फ्लॅटच्या विकी आणि हस्तांतरणाकरित अर्जावर प्रकिया करेल

दिनांकित ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी

पार्ले कल्पतरु को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.

हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड द्र.:0११-४९२६७०००, टोल फ्री क्र.१८०० २१२ ८८००, ई-मेल: C

संपर्क पत्ता: इमारत क्र.७, २रा मजला, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, वसंत विहार, नवी दिल्ली-१९००५७

सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (कायदा) ^{च्}या कलम १३(२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (रुल्स) च्या नियम ३ अन्वये.

याअर्थी कायद्याअंर्तगत **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड** (एचएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी हे खालील स्वाक्षरीकर्ता आहेत आणि अधिनियमाच्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये त्यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत यांनी यापुर्वीच कायद्याचे कलम १३(२) अन्वये खाली नमुद तारखांना मागणी सूचना दिली होती, ज्यामध्य कर्जदार/सहर्कदार/जामिनदार (सर्व एकेरी किंवा एकत्रित कर्जदार)/कायदेशीर वारेसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांना कळविण्यात आले होते की, संबंधित सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत मागणी सूचनेत नमूद रक्कम जमा करावी. सदर सूचनेच्या प्रती रजिस्टर्ड पोस्ट ए.डी. मार्फत देण्यात आली होती आणि ते खालील स्वाक्षरीकर्ताकडे पलब्ध आहे आणि सदर कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांची इच्छा असल्यास सर्वसाधा कार्यालयीन वेळेत कोणत्याही कामकाजाच्या दिवशी खालील स्वाक्षरीकर्ताकडून प्रत प्राप्त करून शकता.

वरील संदर्भात पुन्हा एकदा सदर कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांना येथे सूचना देण्यात ये आहे की, सदर कर्जदाराद्वारे निष्पादित कर्ज करारनामा व इतर दस्तावेज/लेखी अहवालात नमुदर्ग्रमाणे संपुर्ण रक्कम भरणा होईपर्यंत आणि/किंवा मुक्ततेच्या तारखेपर्यंत रकाना (ड) मध्ये नमुद संबंधित तारखेपासून खाली दिलेल्या पशिलानुसार पुढील व्याजासह एकत्रित संबंधित नावांच्या समोर दिलेली रक्कम संबंधित सचनेच्या तारखेपास ६० दिवसांत **एचएचएफएल**कडे जमा करावी. कर्जाचे परतफेडीकरिता प्रतिभृती म्हणून सदर कर्जदाराद्वारे **चएचएफएल**कडे खालील प्रतिभृत मालमत्ता तारण ठेवण्यात आली होती

कर्ज खाते	कर्जदार/कायदेशीर वारसदार/	तारखेला एकण देय	मागणी सूचना दिनांक
क्र.	कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	थकबाकी रक्क्रम रु.	एनपीए दिनांक
HHFBDLHOU	ज्योती संदीप सुर्वे,	१५.१०.२०२४ रोजी	१७.१०.२०२४
22000028330	संदीप सिताराम सुर्वे	रु.१५,७४,०१४/-	08.90.7078
C		7	

(रेरानुसार) तसेच अतिरिक्त वापरयोग्य बाल्कनी क्षेत्रफ ४.९४ चौ.मी. कार्पेट आणि नैसर्गिक टेरेस क्षेत्रफळ ४.९३ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, शिवम ग्रीन्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या बांधकाम योजनेतील ए विंगमध्ये आठ मजल्यावर, गाव मांजलीं, ता. अंबरनाथ, जि. ठाणे, गट क्र.५, हिस्सा क्र.६, एकुण क्षेत्रफळ ४०४६ चौ.मी. पैकी क्षेत्रफळ २००७ चौ.मी., गट क.५. हिस्सा क.३. क्षेत्रफळ ८०३ चौ.मी. व गट क.५. हिस्सा क.११. क्षेत्रफळ ४९३ चौ.मी.. एकण एकत्रित क्षेत्रफ ३३०३ चौ.मी. व कळगाव बदलापर नगरपरिषदेच्या मर्यादेत व उपनिबंधक उल्हासनगरच्या स्थानिक मर्यादेत. महाराष्ट्र येथील जागेचे सर्व भाग व खंड

मनोज रविंट जाधव, पियांका मनोज १५.१०.२०२४ रोजी जाधव, रोहित रविंद्र जाधव रु.१५.१०.२०२४/-06.90.9038 प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.१०४, क्षेत्रफळ २८.८३

चौ.मी. कार्पेट क्षेत्र, १ला मजला, पनवेलकर डॅफोडिल म्हणून ज्ञात प्रकल्प, प्लॉट क्र.१४ व १५, सर्व्हे क्र.३२, हिस्सा क्र.२ भाग, शहर सर्व्हे क्र.९५७२, अनुक्रमे क्षेत्रफळ सुमारे ४४२.१ चौ.मी. व ३९० चौ.मी., गाव मोरिवली. तालका अंबरनाथ, जिल्हा ठाणे, अंबरनाथ नगरपरिषदेच्या शहर मर्यादेत, अंबरनाथ महाराष्ट्र येथील °संबंधित मागणी सूचनामध्ये नमुद पुढील व्याज, अतिरिक्त व्याज, तसेच प्रासंगिक खर्च, शुल्क इत्यादी

रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत आलेले सर्व खर्च समाविष्ट. जर सदर कर्जदार यांनी उपरोक्तप्रमाणे चएचएफएलकडे रक्कम जमा करण्यात कसूर केल्यास सदर कायद्याच्या कलम १३(४) आणि अन्य लागू नियमानुसार प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्तेसमोर कारवाई केली जाईल आणि याकरिता येणारा खर्च व परिणामास सदर कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी जबाबदार असतील

सदर कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांना एचएचएफएलच्या पूर्वलेखी परवानगीशिवाः विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे प्रतिभत मालमत्ता/स्थावर मालमत्तेचे हस्तांतर करता येणा नाही जर कोणा व्यक्तीने कायद्याचे किंवा अधिनियमाचे उलंघन केल्यास कायद्यान्वये तरतदीप्रमाण कारावास किंवा दंड होऊ शकतो.

विनांक: ३१.१0.२0२४ ठिकाण: बदलापूर/ठाणे

सही / - प्राधिकत अधिकारी हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेडकरिता

पोस्टाच्या पेन्शनधारकांनी हयातीचे डिजिटल प्रमाणपत्र १५ नोव्हेंबर पर्यंत सादर करावे

धुळे, दि.३० : भारतीय डाक विभागामार्फत सेवानिवृत्त, कुटूंब निवृत्तीधारकांनी माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात हयातीचे प्रमाणपत्र (डिजिटल लाईफ प्रमाणपत्र) १५ नोव्हेंबर,२०२४ पर्यंत अद्ययावत करून त्यांची एक प्रत नजीकच्या पोरन्ट, डाक कार्यालयात सादर करावी असे आवाहन धुळे प्रधान डाकघरचे प्रवर डाकपाल राजीव पालेकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले

भारतीय डाक विभागामार्फत सेवानिवृत्त,कुटूंब निवृत्तीधारकांना माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात हयातीचे प्रमाणपत्र (डिजिटल लाईफ प्रमाणपत्र) सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्व पोस्टल

पेन्शनधारकांनी १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर,२०२४ या तारखेपर्यंत हयातीचे प्रमाणपत्र (डिजिटल लाईफ प्रमाणपत्र) अद्ययावत करून त्याची प्रत आपल्या नजीकच्या पोस्ट, डाक कार्यालयात सादर करावी.

पोस्टाच्या पेन्शनधारकांसाठी हयातीचे प्रमाणपत्र अद्ययावत करण्यासाठी ध्रळे हेडपोस्ट कार्यालयात ११ नोव्हेंबर, २०२४ रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मोफत शिबीर आयोजित केले आहे. या शिबीराचा जास्तीत जास्त पेन्शनधारकांनी लाभ घ्यावा असे आवाहन धुळे विभागाचे प्रवर डाक अधिक्षक जी. हरीप्रसाद, धुळे हेडपोस्ट ऑफिसचे प्रवर डाकपाल, राजीव पालेकर यांनी केले

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI (BANDRA BRANCH) R.A.D. SUIT NO. 183 OF 2024

Mr. Rajesh Ramadhar Pandey Age 61 Years, Occ: Business, Adult, Indian Inhabitant, residing at Pandey Niwas, Bharucha Road, Dahisar (East), Mumbai - 400068 V/s

Adv S D Mulye

Vasudeo Mansion. 2nd Flr

Mr. Ketul Babubhai Patel Of age 28 years, Occ Not known adult, Indian Inhabitant, having his address at Shop No. 1 & 2, Smt. Kamla Pandey Chawl, Rawalpada Dahisar (E), Mumbai - 400068

Unknown Heirs & Legal representative Mr. Babubhai U Patel (since Deceased) having their address at Shop No. 1 &2, Smt. Kamla Pandey Chawl, Rawalpada, Dahisar (E), Mumbai - 400068.

The Defendant No. 1 & 2 abovenamed,

Whereas the Plaintiff abovenamed has instituted the suit against the Defendants praying therein this Hon'ble Court be pleased to Declare that the threats given by the defendant no. 1 on 21/04/2024 as mentioned in para No. 5 of the plaint is illegal, nuil and void and this Hon'ble Court be pleased to grant an order of Injunction of permanent nature. straining the defendants from parting with possession and/or creating third party right, title and interest in respect of the Suit Shops i.e. Shops No. 1 & 2 constructed on the Plot of land bearing S. No. 123, H. No. 1A, CTS No. 2718, area admeasuring 250 Sq. Ft. i.e. 125 Sq. Ft. orshop No. 1 and 125 Sq. Ft. For Shop No. 2, Situated at Kamla Pandey Chawl, Rawalpada, Dahisar (East), Mumbai - 400068 bounded towards East Side: Toilet, West Side Western Express Highway Rd., North side; Shop Belongs to Shyam Mishra and South Side: R. J. Compound made up of brick masonary wall having height at 11' at back side and 9' ft at Front side as shown in Exh - "A" to the plaint and for such other and further reliefs.

You are hereby summoned to file your Written Statement within 30 days from service of summons and to appear before the Honble Judge Presiding in Court Room No. 32, 8th Floor, Court of Small Causes, Anant Kanekar Marg, Bhaskar Building, Bandra (East), Mumbai 400 051 in person or by authorized Pleader duly instructed and able to answer all material questions relating to suit or who shall be accompanied by some other person able to answer all such questions on 04th November, 2024 at 02.45 PM, and appear before the Court Room No. 33 to answer the above named Plaintiff, and as the day fixed for you ppearance is appointed for the final disposal of the suit, you must be prepared to produce all your witnesses on that day and you will bring with you or send by your pleader, any locuments on which intend to rely support of your defence and you are hereby required to take notice that in default of filing written statement, or your appearance on the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence and also take notice that in default of your filing an address for service on or before the date mentioned you are liable to have your defence struck out.

You may obtain the copy of said Plaint from Court Room No. 33 of this court. Given the Seal of this Hon'ble Court this 05th day of September, 2024

Date: 24/10/2024



(R. K. Kulkarni)

असित सी. मेहता फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड

नोंद. कार्यालय: पँटोमठ, नेकलस हाऊस, साकी-विहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००७२. सीआयएन: एल६५९००एमएच१९८४पीएलसी०९१३२६

दूर.:००२-२८५८३३३३, ईमेल: investorgrievance@acmfsl.co.in, वेबसाइट: www.acmfsl.com

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		एकमेव				एकत्रित				
अ.		संपलेली	मागील वर्षात	संपलेले	मागील वर्षात	संपलेली	मागील वर्षात	संपलेले	मागील वर्षात	
क्र.		तमाही	संपलेले संबंधित	अर्धवर्ष	संपलेले संबंधित	तिमाही	संपलेले संबंधित	अर्धवर्ष	संपलेले संबंधित	
			३ महिने		अर्धवर्ष		३ महिने		अर्धवर्ष	
	तपशील	३०.०९.२४	३०.०९.२३	३०.०९.२४	३०.०९.२३	३०.०९.२४	३०.०९.२३	३०.०९.२४	३०.०९.२३	
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	११४.५७	१०४.०२	२२८.६९	२३९.५३	१४८०.७१	११००.२३	२७७६.७२	१८३०.२२	
٦.	कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा) (कर,									
1	अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(५७.६५)	(१७४.0६)	(१०७.९६)	(२९२.४८)	(४५.१९)	(२३५.४१)	(२४२.९५)	(६८४.०९)	
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)									
	(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(५७.६५)	(१७४.०६)	(१०७.९६)	(२९२.४८)	(४५.१९)	(२३५.४१)	(२४२.९५)	(६८४.0९)	
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)									
	(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(५७.६५)	(१७४.०६)	(१०८.०३)	(२९२.४८)	(३३.0६)	(२३६.०१)	(२२४.६१)	(६७४.४६)	
٩.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता									
1	सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	(५७.१३)	(१७३.१७)	(१०६.५४)	(२९०.७४)	२६८.४३	(२८८.१०)	१०६.९५	(৬३৬.१०)	
ξ.	समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	८२४.६०	४९५.२६	८२४.६०	४९५.२६	८२४.६०	४९५.२६	८२४.६०	४९५.२६	
७.	राखीव (मागील लेखावर्षाच्या ताळेबंदपत्रकात									
	दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखिव वगळून)	-	-	-	-	-	-	-	-	
٤.	उत्पन्न प्रतिभाग (द.मु.रू.१०/-प्रत्येकी)									
	(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)									
	१. मुळ	(0.60)	(३.५१)	(१.३१)	(५.९१)	(0.80)	(४.७७)	(२.७२)	(१३.६२)	
	२. सौमिकृत	(0.60)	(३.५१)	(१.३१)	(५.९१)	(0.80)	(४.७७)	(२.७२)	(१३.६२)	

१. वरील सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेप्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या त्रैमासिक आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा एक उतारा

कंपनीचे अनऑडिट केलेले आर्थिक परिणाम भारतीय लेखा मानकांनुसार तयार केले गेले आहेत (इंड एएस ३४ अंतरिम आर्थिक अहवाल म्हणून संदर्भित) कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत जारी केलेल्या संबंधित नियमांसह वाचा त्याअंतर्गत आणि इतर लेखा तत्त्वे सामान्यतः भारतात स्वीकारली जातात आणि भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ च्या नियमन ३३ चे पालन करून, सुधारित केल्याप्रमाणे

वरील आर्थिक परिणामांचे लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आहे आणि संचालक मंडळाने २९ ऑक्टोबर, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत मान्यता दिली आहे. तिमाही आर्थिक निकालांचे संपूर्ण स्वरूप कंपनीच्या वेबसाइटवर उदा. www.acmfsl.com उपलब्ध आहे आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर उदा. बीएसई लिमिटेड म्हणजे www.bseindia.com

जिथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत.

असित सी. मेहता फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडकरिता

दीना ए. मेहता

डीआयएन:००१६८९९३

ठिकाण: मुंबई दिनांक: ३० ऑक्टोबर, २०२४

सही/-